

**नवी मुंबई महानगरपालिका**  
**महापालिका सर्वसाधारण सभा**

महानगरपालिकेच्या शनिवार, दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी भरलेल्या माहे जानेवारी 2019 महिन्याच्या सर्वसाधारण तहकूब सभेत मंजूर/नामंजूर इ. ठरावाची माहिती संक्षिप्त आणि मसुदा स्वरूपात खालीलप्रमाणे आहे:-

<p><b>विषय क्र. 12</b> <b>दिनांक 19 जानेवारी 2019</b></p>	<p>नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, जोता तपासणी प्रमाणपत्र व भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून न घेता बांधकाम / वापर सुरु केलेल्या तथापि, नियमित करता येणा-या बांधकामासंदर्भात प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर दंडात्मक शुल्काची आकारणी करणेच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 02/01/2019 चे पत्र क्र. नमुंमपा/नरवि/ ससंनर/44/2019.</p>
<p><b>ठराव क्र. 1064</b> <b>दिनांक 27 फेब्रुवारी 2019.</b></p>	<p>"नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, जोता तपासणी प्रमाणपत्र व भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून न घेता बांधकाम / वापर सुरु केलेल्या तथापि, नियमित करता येणा-या बांधकामासंदर्भात प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर दंडात्मक शुल्काची आकारणी करणेच्या प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, प्रस्तावातील तक्तातील अ.क्र. 1 ते 3 नुसार दर सुधारीत केल्यास महानगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या विनापरवानगी बांधकामास / वापरास आळा बसेल, त्याचप्रमाणे आपल्या हद्दीमध्ये नमूद केलेले बांधकाम / वापर झाल्यास त्यापासून वसूल होणारी दंडात्मक शुल्कापोटी प्राप्त होणारी रक्कम ही फार मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेची आर्थिक स्त्रोत्र बनणार आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन सदरचे दंडात्मक शुल्क आकारणीचे सुधारीत दारस, सूचविल्याप्रमाणे, मंजुरी देण्यात यावी."</p>
<p><b>निर्णय</b></p>	<p><b>मंजूर</b></p>
<p><b>तातडीचे कामकाज क्र. 185</b> <b>19 जानेवारी 2019</b></p>	<p>महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, 2009 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2018 या मसुदा नियमावर सर्वसाधारण सभेमध्ये नियमांची चर्चा घडवून आणणेच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 02/01/2019 चे पत्र क्र. नमुंमपा/श.अ./07/2019</p>
<p><b>ठराव क्र. 1065</b> <b>दिनांक 27 फेब्रुवारी 2019.</b></p>	<p>"महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, 2009 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2018 या मसुदा नियमावर सर्वसाधारण सभेमध्ये नियमांची चर्चा घडवून आणणेबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या नियम बाबींसह, दिनांक 04/08/2018 रोजीच्या मा.अप्पर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या पत्रान्वये महापालिकेच्या मा.सर्वसाधारण सभेत चर्चा होणेस, सूचविल्याप्रमाणे, <b>दप्तरी दाखल</b> करण्यात यावा.</p>
<p><b>निर्णय</b></p>	<p><b>दप्तरी दाखल</b></p>

सही/-  
(चित्रा बाविस्कर)  
महापालिका सचिव  
नवी मुंबई महानगरपालिका